

ब्रिज किंवा चिंचोपकाळी रेल
ओव्हर ब्रिज
भायखळा रेल ओव्हर
ब्रिज
मरिन लाईन्स रेल ओव्हर
ब्रिज
पश्चिम रत्ने वरील
धोकादायक पूल
सेंटहर्बर्ट रोड रेल ओव्हर
ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्ची
रोडच्या मध्ये) फ्रेंच रेल
ओव्हर ब्रीज (ग्रॅन्ट रोड व
चर्ची रोडच्या मध्ये)
केनडी रेल ओव्हर ब्रिज
(ग्रॅन्ट रोड व चर्ची रोडच्या
मध्ये)
फॉकलन्ड रेल ओव्हर
ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई
सेंट्रलच्या मध्ये)
बेलासीस, मुंबई सेंट्रल
स्टेशनच्या जवळ
महालक्ष्मी स्टील रेल
ओव्हर ब्रीज
प्रभादेवी- कॅरोल रेल
ओव्हर ब्रीज
दादर टिळक रेल ओव्हर
ब्रीज

व इतर साक्षीदार यांचे मोबाईल कॉल डिटेलस व लोकेशनस सफ़ई / संतोष चव्हाण नेम सायबर विभाग गुन्हे शा.मि.भा.व.वि. यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. सदरचा तहा पोलीस उपआयुक्त श्री अवि.अंबुरे (गुन्हे, सहायक पो.आयुक्त (गुन्हे)

श्री. बल्लालाळ यांचे ओरेंशननुसार व मार्गदर्शनाखाली अनेकित मानवी वाहतूक प्रतिशाखा, नालासोपारा युनि.पोनि/सौरभ पवार व का.अ.मंभलदार यांना अपहारा मुलीचा शोध घेऊन तिला ति.अ.ई-वॉर्डलाईव्हे सोपविण्या यश प्राप्त झाले आहे।

पावसाळ्यामध्येही सनस्क्रीनचा वापर गरजेचा

अल्ट्रा व्हायोलेट रेजमुळे आपली त्वचा टॅन होऊ शकते, त्वचेवर सन बर्न होऊ शकतात आणि त्वचेवर अकाली वृद्धत्वाच्या खुणाही उमटू शकतात. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी योग्य आणि आपण ज्या भागामध्ये राहतो, तिथले हवामान लक्षात घेऊन योग्य असे एसपीएफ असलेले सन स्क्रीन निवडणे गरजेचे असते.

न्यूयॉर्क येथे असलेल्या स्किन कॅन्सर फाऊंडेशननुसार पृथ्वीभोवतालच्या वातावरणामधील जवळजवळ ऐंशी टक्के अल्ट्रा व्हायोलेट रेज ढगांच्या कवचाला भेदून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. याचाच अर्थ असा की आपण पावसाळ्यामध्ये किंवा गुलाबी थंडीमध्ये भटकंतीसाठी निघालो असु, आपल्याला सनस्क्रीनची गरज वर्षाचे बाराही महिने असते. अल्ट्रा व्हायोलेट रेजमुळे आपली त्वचा टॅन होऊ शकते, त्वचेवर सन बर्न होऊ शकतात आणि त्वचेवर अकाली वृद्धत्वाच्या खुणाही उमटू शकतात. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी योग्य आणि आपण ज्या भागामध्ये राहतो तिथले हवामान लक्षात घेऊन योग्य असे एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडणे गरजेचे असते.

आता एसपीएफची मात्रा किती असावी हे कसे ओळखावे?

बहुतेक लोकांची अशी समजूत असते की सनस्क्रीनमध्ये जितके जास्त एसपीएफ, तितकी उन्हापासून त्वचेची जास्त सुरक्षा. पण असे नसून, सनस्क्रीनमधील एसपीएफची मात्रा, ते सनस्क्रीन उन्हापासून किती वेळाकरिता त्वचेचे संरक्षण करू शकेल हे दर्शवते. त्यामुळे सनस्क्रीन निवडताना २६ पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडावे. एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन आपल्या त्वचेला उन्हापासून साधारण दहा तासांपर्यंत संरक्षण देऊ शकते, तर एसपीएफ ५० असलेले सनस्क्रीन आपल्या त्वचेला १५ तासांपर्यंत उन्हाच्या दुष्परिणामांपासून वाचवू शकते.

सर्वसाधारणपणे एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन सर्वात उपयोगी ठरते. पण हे सनस्क्रीन दिवसातून अनेक वेळा लावले तरच उन्हापासून आपल्या त्वचेला संरक्षण मिळते. अल्ट्रा व्हायोलेट किरणामुळे त्वचेवरील सनस्क्रीनचे



आवरण हळूहळू निकामी होत जात असल्याने, दर तीन तासांनी सनस्क्रीन लावल्याने फायदा होतो. हवा, म्हणजेच वारा आणि ऊन यांच्यामुळे त्वचा रूक्ष आणि कोरडी पडू शकते. अशा वेळी ऑलोक्रेम, शिया बटर, आणि फळांची सत्त्वे असलेले सनस्क्रीन वापरावे. सनस्क्रीन लावताना चेहरा, मान आणि हातांना, आणि विशेषतः शरीराचे जे अवयव कपड्याने झाकलेले नसतील तिथे सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. चेहरा, किंवा हातांच्या मागच्या बाजूची त्वचा जास्त जास्त नाजूक असल्याने त्यावर जास्त

केसात कोंडा होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

कोंडा घालविण्यासाठी हे उपाय करा

केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे

ॲलर्जी : अनेक वेळा तरुणी वेगवेगळे शॅम्पू, तेल किंवा साबण यांचा वापर करत असतात. मात्र सतत ब्रॅण्ड बदलत राहिल्यामुळे त्याची ॲलर्जी होऊ शकते. त्याप्रमाणेच प्रदूषणातील काही घटकांमुळेही ॲलर्जी होऊ शकते. परिणामा, केसात कोंडा होऊ शकतो.

केसांमधील उवा : केसांत उवा

झाल्या असतील तरी कोंडा होऊ शकतो.

केसांमध्ये कोंडा होणं ही अगदी सर्रास होणारी तक्रार आहे. अगदी १० वर्षांच्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणाच्याही डोक्यामध्ये कोंडा होऊ शकतो. या कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी सध्या बाजारामध्ये विविध प्रकारचे शॅम्पू, तेल किंवा हेअर कंडिशनर उपलब्ध आहेत. मात्र अनेक वेळा या साऱ्याचा वापर केल्यानंतरही केसातील कोंडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. अशा वेळी काही घरगुती पयाऱ्यांचा वापर केला तर त्याचा नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.

उवांच्या

शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे डोक्यावरच्या त्वचेचे आरोग्य धोक्यात येते.

बुरशीचा संसर्ग :

डोक्यावरची त्वचा सतत ओलसर राहिली तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे केसांत कोंडा होतो.

मेथीचे दाणे : केसात कोंडा

झाल्यानंतर मेथीच्या दाण्यांची पेस्ट करावी. ही पेस्ट केसांच्या

मुळांशी लावावी आणि काही वेळानंतर ती धुवून टाकावी. असं केल्यानंतर कोंड्याचे प्रमाण कमी होते.



बिया

:

सिताफळ

हे अत्यंत गुणकारी फळ असून या फळाप्रमाणेच त्याच्या बियाही तितक्याच गुणकारी आहेत. सिताफळाच्या बियांचे चूर्ण करून ही पेस्ट रोज अर्धा तास केसांच्या मुळाशी लावावी. त्यानंतर ती धुवून टाकवी.

खोबऱ्याचं तेल आणि भीमसेनी कापूर : गरम केलेल्या खोबरेल तेलात भीमसेनी कापूर घालावा आणि हे तेल गार करून त्याने केसांना मालिश करावी.

तमालपत्र : तमालपत्राची (तेजपान) ७-८ पाने एक कप पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याने केस धुवावेत.

५ ड्रायफ्रुट्स नियमीत खा भिजवून, शरीराला मिळतील द्विगुणीत फायदे

बदलत्या जीवनशैलीचा विचार करता आपल्या शरीराकरता ड्रायफ्रुट्स खाणे अत्यंत गरजेचे आहे. ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याकरता उपयोगी पडतात. पण तुम्हाला माहित आहे का? जर हेच ड्रायफ्रुट आपण पाण्यात भिजवून मग खाल्ले तर त्यातील पौष्टीक घटक अजून वाढतात. या ड्रायफ्रुट्सचे जास्तीत जास्त फायदे भिजवून खाल्ल्यास मिळू शकतात. जाणून घेऊयात.

बदाम – बदाम रात्रभर भिजवून ठेवल्याने त्यातील फायदेशीर ॲंटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण जास्त वाढते. भिजवलेल्या बदामात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. सोबतच यात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते म्हणून भूक देखील कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते. बदामात असणारे ॲंटी-ऑक्सिडेंट आणि इन्शुलिन ए त्वचेकरता फायदेशीर ठरते. यामुळे बदाम भिजवून मगच खावेत.

अक्रोड – अक्रोड भिजवून ठेवल्याने ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि ॲंटीऑक्सिडंट्स सारख्या फायदेशीर घटकांची शरीरात मात्रा वाढते. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्यातील पाणी काढून टाका आणि मग खावा. तुम्ही तीन ते चार तास देखील अक्रोड पाण्यात भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता. अक्रोड तुमची

मेंदूची शक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो.

अंजीर – अंजीर भिजवून खाल्ल्याने त्यात असणारे फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या फायदेशीर पोषक तत्वांची मात्रा शरीरात वाढते. रात्री झोपताना अंजीर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका. अंजीरमध्ये असणारे फायबर तुमचे चयापचन सुरळीत करण्यास मदत करेल. तर यात असणारे पोटॅशियम तुमच्या हाडांना मजबूत बनवेल. टाईप-२ डायबिटीज असलेले लोक भिजवलेले अंजीर खाऊन रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात.

मनुका – मनुका भिजवल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. भिजवल्याने ते आणखी गोड होते आणि त्यातील जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. तर मनुक्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे वाढलेले वजन कमी करण्यात प्रभावी ठरते.

चिया सीड्स – जेव्हा चिया बिया भिजवल्या जातात तेव्हा त्यातील प्रथिने, ओमेगा-३ आणि फायबरचे प्रमाण वाढते. जर तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून त्याचे सेवन केले तर ते तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये ॲंटीऑक्सिडंट्स आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड हृदयासाठी फायदेशीर आहेत.

पावसाळा आणि आजारपण यांचं अगदी घट्ट नातंच आहे. एकीकडे वातावरणात बदल होतो

आणि एक एक करत घरातील सगळेच खोकायला नाही, तर शिंकायला सुरुवात होते. कुटुंबातील एकाला जरी हा त्रास झाला तरी तो लगेच दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. त्यात ज्यांची प्रतिकारशक्ती काहीशी कमी असते अशांना सर्दी-खोकला व्हायला अजिबातच वेळ लागत नाही. त्यामुळे या त्रासापासून तुमचा बचाव करायचा असेल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

पावसाळ्यात असा करा सर्दी-खोकला आणि तापापासून बचाव!

■ शक्यतो पावसात भिजू नका. भिजलात तर लगेच ओले कपडे बदला. अंग, डोके, केस लगेच कोरडे करा.

■ सर्दी, खोकला, ताप आटोक्यात ठेवला नाही तर न्यूमोनिया होऊ शकतो.

■ प्यायचे पाणी उकळताना सुंठ पावडर घाला. दिवसभर थोडे थोडे गरम पाणी प्या, घसा शेकला जाईल, शरीरातील टॉक्सिन्स निघून जातील.

■ व्हायरल ताप असेल तर पाण्यात तुळस, मध, हळद घालून काढा करा. गरम गरम प्या.

हर्बल टीनेही तापाचा परिणाम कमी होतो.

■ पाण्यात हळद घालून त्या पाण्याने किंवा सलाईन वॉटरने गुळण्या करा.

■ पावसात भिजल्यावर कपडे ओले असताना एसी रूममध्ये जाऊ नका.

■ दम्याचा त्रास असणाऱ्यांनी दमट, ओल्या भिंतींपासून लांब राहा. भिंतींवर बुशोची वाढ झालेली असल्यास दम्याचा त्रास वाढू शकतो.

■ निलगिरी तेलाचे थेंब रुमालावर घेऊन अधूनमधून हुंंगा. चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी निलगिरी तेलाचे थोडे थेंब पाण्यात घालून उकळवून वाफारा घ्या. श्वास घेणं सोपं झालं की, पूर्ण शरीराला आराम मिळेल.

■ चपला, बूट, मोजे, रैनकोट, चादरी, उशा कोरड्या आणि स्वच्छ ठेवा.



लिंबू कंसोम

साहित्य : लिंबाचा रस १/४ वाटी, कोथिंबीर २ वाट्या, गूळ ३ चमचे, आलं वाटून दीड चमचा, कडुलिंब २ काड्या, मिर १ चमचा, तूप १ चमचा, हळद १/२ चमचा, मोहरी १ चमचा, मीठ चवीनुसार.
कृती : पॅनमध्ये तूप तापवून, मोहरी घालून तडतडू दे. कडुलिंबाची पाने घालून ढवळून घ्या. अडीच कप पाणी घालून उकळी आणा. हळद आणि मीठ घाला. मिर भरडून जाडसर पुड करा. कोथिंबीर भरडून घ्या. पॅनमध्ये वाटलेलं आलं, मिरपूड आणि कोथिंबीर घाला. उकळी आणा. गूळ घाला. ५ मिनिटे उकळू द्या. गॅसवरून उतरवून गाळून घ्या. नंतर लिंबाचा रस घालून सर्व्हे करा. सर्दी, खोकला, तापापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त. हे डिर्टॉक्स ड्रिंक आहे. प्रतिकारशक्ती वाढते, भूक वाढते, अन्नपचन सुधारते. तोंडाला चव येते.

सारूथ अमेरिकन फनेल केक

साहित्य- २ वाटया मैदा, ४ चमचे गुळाची पूड, १ चमचा मीठ, पाव चमचा दालचिनी पूड, १ चमचा पिठीसाखर, २ वाट्या दूध, १ चमचा बेकिंग पावडर, १ अंडे (आवडीनुसार). तेल.

कृती- एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घ्या. त्यात गुळाची पूड मिसळा. दूध आणि अंडे फेटून ते या मिश्रणात ओता. आता हे मिश्रण १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्या. एका कढईत तेल गरम करा. गार झालेल्या मिश्रणाची जिलब्यांसारखी कडी करून तळायची आहेत पण ती हाताने तर चळता येणार नाहीत. मग कापडात पुरचुंडी करा, प्लॅस्टिकचा पिशबीचा कोन करून घ्या, नाहीतर मग निमुळल्या तोंडाच्या बाटलीत भरून त्याने या



कुरकुरीत तळायला हव्यात. या जिलब्यांवर दालचिनी पूड आणि पिठीसाखर शिंपडायची आहे. त्यासाठी दालचिनी पूड आणि पिठीसाखर एकत्र करून ठेवा आणि जिलब्या तळून काढल्यानंतर त्यावर हे मिश्रण पेटा. या परदेशी जिलब्या अर्थात फनेल केक खायला मस्त लागतील शिवाय आपल्या जिलबीची आठवण करून देतील, ते वेगळंच !

टमी फ्लॅट असावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण अनेक लोकांना वाटतं की यासाठी जिममध्ये जाऊन मेहनत करावी लागणार. पण येथे आम्ही असे काही उपाय शेअर करत आहोत की आपल्या जिम जाण्याची किंवा खूप मेहनत घ्याची गरज नाही. आपल्या दिवसातून फक्त 15 मिनिट द्याचे आहे आणि आपण स्लिम आणि फीट दिसाल. येथे देण्यात येत असलेले सर्व उपाय केल्यास चांगले परिणाम मिळतील तरी शक्य नसल्यास एक किंवा दोन निवडू शकता:

फ्लॅट टमीसाठी रोज फक्त १५ मिनिट

◆ पाठीवर लेटून दोन्ही पाय उंच करा. दोन्ही पाय एकाच वेळी गुडघ्याने पोटाकडे वळवा. 5 सेकंद हाताने पायांना पकडून ठेवा. पाय सरळ करा. 10 वेळा हा व्यायाम करा.

◆ पाठीवर लेटून दोन्ही पाय स्ट्रेट वर करा. हळू-हळू उजवा पाय खाली आणून सरळ करा. मग डावा पाय खाली आणत उजवा पाय पुन्हा उंच करा. कातरी प्रमाणे हा व्यायाम 10 वेळा करा.


◆ पाठीवर लेटून पाय स्ट्रेट वर करा. काही सेकंदासाठी थांबून पाय खाली आणत 45 डिग्रीचा कोण बनवा. काही सेकंद असेच राहू द्या. ही प्रक्रिया 10 वेळा करा.

◆ पाठीवर लेटून जा. हात डोक्याखाली ठेवून पायांने सायकल चालवा. यासोबत हाताच्या कोपऱ्याने गुडघे टच करण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा रिपीट करा.

◆ पाठीवर लेटून श्वास आत घेऊन दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ करा. नंतर अर्ध उटून दोन्ही हातांने पायांना व्ही पोजिशन बनवून ही प्रक्रिया 10 वेळा रिपीट करा.

◆ पालथे लेटून जा. आता पायाच्या पंज्यावर आणि तळ हाताच्या साहाय्याने शरीर उचला. 10 सेकंद याच स्थितीत राहा. 10 वेळा ही प्रक्रिया करा.

◆ एका कुशी लेटून जा. एक हात आणि पायाच्या साहाय्याने शरीर उचलून 30 सेकंद अश्या स्थितीत राहा. 10 वेळा करा



संपादकीय

चला, मूक अफगाण स्त्रियांचा आवाज बनूया



संपादक **दिपक मोरेश्वर नाईक**

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने मुली आणि स्त्रिया आता रस्त्यावर जवळपास दिसणारच नाहीत, असे कायदे केले आहेत. २१ ऑगस्ट रोजी ११४ पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात यासंदर्भात एकूण ३५ अनुच्छेद आहेत. अफगाणिस्तानचे सर्वोच्च नेते मुल्ला हैबतुल्लाह अखुंडझादा यांनी या पुस्तिकेला मंजुरी दिली आहे. त्यानुसार स्त्रियांना रस्त्यावर जोरात बोलण्यास मनाई आहे. घराच्या बाहेर पडताना त्यांना चेहऱ्यासह सगळं शरीर झाकून घ्यावं लागेल. त्यांना गाणीही म्हणता येणार नाहीत. मुलींना सहावीपर्यंत शिक्षण घेता येईल, असा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. पण त्यापलीकडे त्यांच्यासाठी बाहेरचं जग हा प्रकारच नाही. २००१ ते २०२१ या कालावधीत अफगाण स्त्रियांनी मिळवलेलं स्वातंत्र्य तालिबानच्या दुसऱ्या सरकारने संपवलं आहे. अफगाण स्त्रिया मात्र अशा स्वरूपाच्या बंधनाच्या विरोधात आहेत. त्यांनी तालिबान सरकारच्या ‘स्त्रियांविरोधी धोरणा’च्या विरोधात व्हिडीओ तयार करून ते समाजमाध्यमांवर टाकले आहेत आणि ते व्हायरल झाले आहेत. अर्थात ओळख जाहीर होणार नाही याची या व्हिडीओंमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे. या स्त्रीविरोधी कायद्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संयुक्त राष्ट्र (यूएन) आणि स्त्रियांच्या तसेच मानवाधिकारांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध संघटनांनी त्यांचा निषेध केला आहे. २७ ऑगस्टला मानवाधिकार प्रश्नावरच्या संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांनी अफगाण सरकारने हे कायदे तात्काळ मागे घेतले पाहिजेत, जागतिक समुदायाला ते मान्य नाहीत, असे म्हटले आहे. तालिबानने १५ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानावर कब्जा मिळवला, याला आता तीन वर्षे झाली आहेत. अफगाण स्त्रियांचे वेगवेगळे अधिकार तालिबानने काढून घेतले आहेत. तालिबान २.० च्या आधी अफगाण स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत. काबूल येथे अफगाण स्त्रियांच्या एका कार्यशाळेत त्यांच्यातला उत्साह अजि देशाला दशशतवादापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा मला जवळून पडल्या होती. त्याच या क्रूर राजवटीच्या विरोधात बोलत आहेत. अखुंडझादा यांनी ‘व्यभिचारा’च्या गुन्ह्यासाठी स्त्रियांना दगडाने ठेचून मर्युदंड देण्याची मार्च महिन्यात घोषणा केली होती. अलीकडे दोन स्त्रियांना ती सुनावण्यात आली आहे. एकीकडे जगभर स्त्रियांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलले जाते तर अफगाणिस्तानात स्त्रियांकडे असलेले अधिकार काढून घेतले जात आहेत. मुजाहिदीन आणि नंतर तालिबानांकडे पहिल्यांदाच सत्ता येण्याआधी अफगाणिस्तानातील स्त्रिया आशियातील अन्य देशांतील स्त्रियांपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या हे सांगितलं तर आज कोणालाही खरं वाटणार नाही. बांगलादेशचे पहिले कायदामंत्री कमाल होसेन बांगलादेश अस्तित्वात येणालापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या कामासाठी अफगाणिस्तानाला नेहमी जात असत. तेव्हा तिथल्या स्त्रिया स्वतंत्र होत्या, त्यांच्यात शिक्षणाचं प्रमाण खूप चांगलं होतं आणि बुरखा घातलेल्या स्त्रिया कुठेही दिसत नसत, असं एका भेटीत त्यांनी मला सांगितलं होतं. आज चित्र संपूर्णपणे बदललं आहे. पण स्त्रियांना मात्र तिथं ‘दुय्यम नागरिक’ म्हणून जगणं मान्य नाही. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर स्त्रियांवर अनेक निबंध आले, पण स्त्रियांनी या बंधनांना पहिल्यापासून विरोध केला आहे. तालिबान पोलीस त्यांना

मुलगी पदवीधर आहे आणि तिने व्हिडीओत म्हटलं आहे की ती गप्प बसणार नाही. आपल्याला कोणी ओळखणार नाही याची तिने काळजी घेतली आहे. तिने आपलं आडनाव इफ्त आहे, एवढंच तिंनं सांगितलं आहे. तालिबान स्त्रियांचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही अफगाणिस्तानच्या बदाकशान प्रांतातल्या २३ वर्षांच्या एका मुलीचा भररस्त्यात उभे राहून गाणं म्हणत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ती

त्यामुळे पहिल्या दोन अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उर्वरित कालावधीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या समर्थनाने शिवसेनेचेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. म्हणजेच भाजप आणि काँग्रेस भांडत राहिली आणि पाच वर्षांत शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राजवटीत उपमुख्यमंत्रीपदी कायम राहिले आहेत. यातील विनोदाचा भाग सोडला तर शिवसेनेची खरी लढाई ही मुख्यमंत्री पदासाठीच होती, एकनाथ हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांचा लढा विचारधारेसाठीचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुरोगामी विचारांचे पा-ईक असल्याचे सांगत असले तरी २०१९ मध्ये शरद पवारांसाठी पुरोगामीपणा उघड झाला होता, जेव्हा शिवसेनेने भाजपसोबत सत्तास्थापनेस नकार दिला होता. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते लालू प्रसाद यादव यांनी शरद पवारांचे नाव घेऊन म्हटले होते की तुम्ही आता शेवटपर्यंत आमच्यासोबतच राहिले पाहिजे.

पवारांच्या निष्ठेवर शंका नाही, पण त्यांच्या संधीसाधूणावर विश्वास ठेवता येत नाही हे त्यांच्या मित्रपक्षांचेही मत राहिले आहे. शरद पवार हे इंडिया आघाडीसोबत कायम राहिले पण लालूंचेच सत्तेतील भागीदार नितीशबाबूंनी मुंबईतून पाटण्यात पोहोचल्यानंतर इंडिया आघाडीकडे पाठ फिरवली. बिहारमध्ये आरजेडीपासून वेगळे होत त्यांनी भाजपसोबत संधान बांधले आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीकडे पानीपत केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील अशी चिन्हे दिसत आहेत. त्याआधी महाविक्र-स आघाडी ही महायुतीतील काठावरील नेत्यांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी होत आहे. यात सर्वांत आघाडीवर आहेत शरद पवार. कोल्हापूरमध्ये त्यांनी टाकलेल्या गळाला फडणवीसाचे अतिशय जवळचे मानले जाणारे समरजीत घाटगे लागले आहे.

भूसंपादनाची प्रक्रिया होणार रद्द?



लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्य सरकार प्रत्येक बाबतीत कमालीचे सावध झाले आहे. एसटी संप ज्या वेगाने मिटला, त्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा निर्णय झाला, लाडकी बहीण योजनाही सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न चालू आहे; या साऱ्यातून सरकार कोणत्याही वर्गाची नाराजी पत्करण्यास सध्या तयार नाही, हे स्पष्ट होते. ‘समृद्धी महामार्ग’पाठोपाठ राज्य सरकारने तसाच दक्षिण महाराष्ट्रातून गोव्यापर्यंत जाणारा ‘शक्तिपीठ’ हा महामार्ग बांधण्याचे ठरविले होते. मात्र, सध्या भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्याचा जो विचार सरकारी पातळीवर चालू आहे; तो शेतकऱ्यांची तसेच इतरांची नाराजी लक्षात घेऊनच चाललेला दिसतो. हा प्रस्तावित महामार्ग राज्यातील १९ देवस्थाने किंवा तीर्थस्थळांना शेतकरी किंवा मालमत्ता धारकांना अधिक मोबदला किंवा भरपाई हवी आहे का, याचा अंदाज घेऊन सरकार काही नव्या घोषणांचा मार्गही अवलंबू शकते. खरे तर, दूरगामी विकासाचे प्रकल्प हे निवडणुकांच्या राजकारणात अडकता कामा नयेत. पण सध्या तसे होत नाही. आता थांबू या आणि निवडणूक झाल्यावर ठरवू या, असे म्हटले तरी अर्निश्चिततेमुळे बराच वेळ वाया जाऊ शकतो.



त्यानंतर इंदापूरचे हर्षवर्धन पाटीलही काही दिवसांत निर्णय घेणार आहेत.

कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार पुत्राला - विवेक कोल्हे यांना तर पवार आपल्या गाडीतच घेऊन निघाले. कोल्हेंचा पुढचा मुक्काम कुठे असेल हे त्यावरून स्पष्ट झाले. भाजपचे असे एक-एक शिलेदार शरद पवार आपल्या गोटात घेण्याची तयारी करत असतानाच अजित पवार गटातही खळबळ माजली आहे. तीन पक्ष आघाडीत आणि तीन पक्ष महायुतीत असल्यामुळे इच्छुकांची सध्या रेलचेल झाली आहे. अजित पवारांना कोणाकोणाला विधान परिषदेचे आश्वासन द्यावे, असा प्रश्न पडला आहे. कारण एकाला दिले तर आणखी तीन इच्छुक नाराज होतात. फक्त नाराज होऊन थांबत नाहीत, तर शेट हतुतारीहून हाती घेण्याचीही त्यांची तयारी असते.

कारण शिवसेनेमध्ये जसे म्हटले जाते की, जातील ते कावळे आणि राहतील ते मावळे. तसे म्हणूनही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपला चालणार नाही. विधानसभेचे २८८ मतदारसंघ आहेत. त्यामुळे या एक-एक बंडखोरांची मोळी बांधली तर ती दोन डझनांच्या वर होत आहे. तेही अजून निवडणूक जाहीर झालेली नसताना. निवडणूक जाहीर होऊन जागावाटपाची चर्चा आणि उमेदवारी जाहीर होण्यास सुरूवात होईल तेव्हाचे चित्र तर आणखी वेगळे असणार आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे काठावरच्या नेत्यांच्या वाढलेल्या ओढ्याची प्रमुख दोन कारणे आहेत. एक म्हणजे लोकसभेतील त्यांचा स्ट्राईक रेट. शरद पवार गटाने फक्त दहा जागा लढवल्या आणि त्यांचे आठ खासदार निवडून आले. सार्तायाची नववी जागा, शशिकांत शिंदे यांचा पराभव हा तुतारी साधर्म्य असलेल्या टप्पेठ चिन्हामुळे झाल्याचे मानले जाते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार फुटून गेल्यामुळे या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. येथे निवडून येणाऱ्या उमेदवाराला मोठी संधी आहे. त्यामुळेच

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-कडे वाढत असलेला इच्छुकांचा ओढा थांबवण्यासाठी भाजप काहीच करत ना-ही असेही नाही. भाजप इच्छुकांना विधान परिषदेची, महामंडळांची ऑफर देत आहे. लाभांम्य पदांचे हतखंडे वापरले जात आहेत. हे सर्व करूनही कुठे तरी कमी राहत आहे, त्यामुळेच राज्यातील जवळपास दोन डझन नेते हे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे त्यांना वाटत आहे. हेच लोढे थांबवण्यासाठी आणि वातावरण महायुतीला अनुकूल करण्यासाठी भाजपने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेण्याची तयारी दाखवली आहे.

लोकसभेत बसलेला फटका विधानसभेत बसू नये साठी संघ ‘दक्ष’ झाला आहे. जागावाटपापासून निवडणूक रणनीतीपर्यंत संघाचे स्वयंसेवक, प्रचारक आणि वरिष्ठ पातळीवरील नेते आता मैदानात उतरून काम करणार असल्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यासाठी अट एकच ठेवली आहे, बिहार पॅटर्न महाराष्ट्रात नको. भाजपचे १०५ आमदार असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

बिहारमध्ये इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले आणि लालू प्रसाद यादव यांना सोडून भाजपसोबत हातमिळवणी केलेल्या नितीश कुमार यांनी भाजपच्या बळावर सत्ता मिळवली असली तरी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवले आहे. महाराष्ट्रातही भाजपसोबत हेच झाले आहे. हे आता पुरे झाले, अशी तंबीच संघाने भाजपला दिली आहे, आणि याच अटीवर संघाने भाजपसह महायुतीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जागावाटप आणि उमेदवारांची निवड ही राज्यातील नेतृत्व करणार याचे अधिकार देवेनं

फडणवीसांना आधीच केंद्रीय नेतृत्वाने दिले आहे. भाजप १५० पेक्षा कमी जागा लढायला तयार नाही. उर्वरित १३८ जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची बोळवण होणार आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेनं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले होते. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेनं ही घोषणा त्यातूनच पुढे आली होती. याच घोषणेला आव्हान देणारी एक जाहिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यंतरीच्या काळात दिली होती. तेव्हा देवेनं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धही महाराष्ट्राने पाहिले. तेव्हा या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद कळीचा मुद्दा असणार आहे. सध्या मात्र महायुतीतील अजित पवारांनी स्पष्ट केले आहे की आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरेल. त्यामुळे ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हेच तत्व महायुतीत राबवलं जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे १५० जागा लढवल्यानंतर जर वातावरण अनुकूल झाले तर सर्वाधिक जागा कोणाच्या असणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

महाविकास आघाडीतही सर्वकाही अनुकूल असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच जाहीर करी असा एगम उद्धव ठाकरेंनी आळवला आहे. त्यासाठी त्यांनी दिलेले कारण हे त्यांच्या पूर्वानुभवावर आधारित आहे. ‘ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री’ या तत्वाने लढले तर गेल्या २५-३० वर्षांचा भाजपसोबत आमचा अनुभव वाईट राहिलेला आहे. भाजप आमचेच उमेदवार पाडण्यासाठी लढत होती, हे उदाहरण त्यांनी दिले. पण काँग्रेस आणि शरद पवार यासाठी तयार नाहीत.

पवारांनी पुण्यात आणि परवा कोल्हापुरातही स्पष्ट केले की मुख्यमंत्री कोण होणार हे महत्त्वाचे नाही. सत्ता परिवर्तन करून जनतेच्या हिताचे निर्णय घेणारं राज्य निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून लढण्याची काँग्रेसमध्ये सहसा परंपरा राहिलेली नाही. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठीचे अनेक चेहरे आहेत, त्यासोबतच सुनीलकुमार शिंदे यांचा चेहरा पुढे करून लढले आणि सत्ता आल्यानंतर विलासरावांना संधी दिली गेली. तर पुथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा वरून लादलेलाही मुख्यमंत्री येऊ शकतो, हेही त्यांनी दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न होताच होण्याची शक्यता अधिक असली तरी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी फुटणार नाही, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही, हेही तेवढंच खरं आहे.

संप कायमचा कसा संपेल ?

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे एसटी संपाचे झाले आहे. साधारण दरवर्षी राज्य परिवहन कर्मचाऱ्यांवर संपाचे हत्यार उपसण्याची वेळ येतेच येते. दोन वर्षांपूर्वी तब्बल सहा महिने चाललेल्या संपानंतरही आज कर्मचारी पुन्हा तीच वाट चोखाळत आहेत. एसटीचे अर्थकारण ही केवळ कर्मचारी, शासन यांच्या दृष्टीने नव्हे, तर समस्त प्रवासी वर्गासाठीच ठसठसती जखम बनली, त्यालाही आता बरीच वर्षे लोटली. ऐन सणासुदीचा काळ संपासाठी निवडण्याची कर्मचाऱ्यांची ‘हातोटी’ नवी नाही, पण त्यांना भावनिक कडेलोटपर्यंत नेणारी यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे. महिन्याभरापूर्वीच कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले. त्याची पाहिजे तशी दखल प्रशासनाने घेतली नाही. लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्याचा राज्यभर चाललेल्या साग्रसंगीत कार्यक्रमांमध्ये व्यग्र असलेल्या शासनाला या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. मागील संपानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनांची

पूर्त्ता व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन यांसह काही प्रमुख मागण्यांबाबत राज्यकर्ते फारसे अनुकूल नाहीत. सरसकट वेतनवाढीची तयारी दर्शवतानाच थकबाकीच्या मागण्यांना मात्र मंजुरी मिळणे अवघड दिसते. मागील संपात महामंडळाच्या विलिनीकरणाचा आग्रह धरणारे व नंतर संपाला वेगळ्याच दिशेने नेणारे बहुचर्चित नेते अद्याप सक्रिय झालेले नाहीत. मुळात एसटी कर्मचाऱ्यांना एकमुखी नेतृत्व नाही. ८४ हजार कर्मचाऱ्यांसाठी २१ संघटना आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला अधिकृत मान्यता असली तरी विविध पक्षांच्या अंगिकृत संघटनाही आहेत. परिणामी फाटाफुटीचा शाप आहेच. त्यामुळेच गेल्या खेपेला संघटनेबाहेरील नेतृत्वाने केवळ कर्मचाऱ्यांचाच ताबा घेतला असे नव्हे, तर बँकेवरही प्रभुत्व मिळवले. या खेपेला सुदैवाने सर्व संघटनांची संयुक्त कृती समिती सध्या तरी एकजीव दिसते आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घेतली होती.

	
 मिरा भाईंदर महानगरपालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) ता.जि. ठाणे - ४०९ १०१, दुरध्वनी - २८१८४९१३	
उद्यान विभाग	
जा.क्र.मनपा/उद्यान/449/2024-25	दिनांक १२/०९/२०२४
// जाहिर नोटीस सुचना //	
मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 1,2, व 3 अंतर्गत उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामातील बाधीत होणारी / धोकादायक झाडे मुळ्यसहित काढणेकामी नागरीकांच्या हरकती किंवा सुचना दि. 13/09/2024 ते 19/09/2024 या कालावधीत मागविण्यात येत आहेत. सदरची जाहिर नोटिस सुचना महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सोबत :- जाहिर नोटीस सुचना.	
जा. क्र. मनपा /मावज / /E-२८२९२४१/२०२४-२५ दि. १३/०९/२०२४	सही (काॅवन गायकवाड) सहा. आयुक्त तथा वृक्ष अधिकारी मिरा भाईंदर महानगरपालिका

बेशिस्त वाहनचालकांवर 'स्पाईक' इलाज तीन रस्त्यांवर प्रयोग यशस्वी, इतर आठ ठिकाणी मागणी



■ **मुंबई** : एकेरी मार्गावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी कुलाब्यातील तीन रस्त्यांवर स्पाईक स्पीड ब्रेकर बसविण्यात आले. त्याचा सुपरिणाम दिसत असून रहिवाशांच्या वाहतूक विषयक तक्रारी कमी झाल्या आहेत. कुलाबा येथील हा प्रयोग लक्षात घेता भाजपचे माजी नगरसेवक

मकरंद नावेंकर यांनी संपूर्ण शहरात, विशेषतः दक्षिण मुंबईत चुकीच्या जागी व्हाहन चालवणाऱ्यांना आठ वर्षांच्यासाठी स्पॉट स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांना पत्र लिहून नावेंकर यांनी कुलाब्ज्यातील रस्त्यावर हे स्पॉट स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्या रस्त्यावर चुकीच्या मार्गाने वाहन चालवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलाब्ज्यातील एसबीएस रोड, नाथलाल पॉरख आणि कुलाबा क्रॉस लेन या तीन रस्त्यांवर स्पॉट स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत. याआधी मलबार हिलमधील बी. जी. खेर मार्गावर हे स्पॉट स्पीड ब्रेकर लावण्यात आले होते. नावेंकर भण्गले की लेनची शिस्त आणि पादचाऱ्यांची सुस्थता राखण्यासाठी हे स्पॉट स्पीड ब्रेकर प्रभावी ठरले आहेत.

मुंबईत 'ऑटोमॅटिक वेदर स्टेशन'साठी मिळेना जागा
मार्गदर्शक तत्वांनुसार आणखी ४० ठिकाणी गरज



२० ठिकाणी एक्झूएम बसविण्याची योजना

मुंबईत हवेचा दर्जा तपासण्यासाठी सध्या केवळ सहा ठिकाणी एक्यूएम (हवेचा दर्जा नियामक) केंद्र कार्यरत आहेत. अशी केंद्र एकूण २० ठिकाणी सुरू करण्याची योजना आहे, असे उच्चस्तरीय अधिका-यांकडून सांगण्यात आले.

त्यातून जमा होणारी माहिती ही लक्षात घेता अत्यंत मर्यादित मुंबईचा भौगोलिक विस्तार असते. त्याउलट, पालिकेने

ठिकठिकाणी बसविलेल्या १२० स्वयंचलित हवामान केंद्रांतून रोजच तपशीलवार माहिती हवामान विभागाला प्राप्त होते. यात वेगवेगळ्या भागात झालेला पाऊस, तापमान, हवेचा दाब, वा-याची दिशा आणि वेग अशा इत्यंभूत माहितीचा समावेश आहे. ही माहिती हवामान विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने ही केंद्र वर्षभर सुरू ठेवावीत, अशी शिफारस या विभागाने महापालिकेकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे अशी केंद्र आणण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे आहेत, त्यासाठी मुंबईत आणखी ४० ठिकाणीही यंत्रणा बसविण्याची

परज आहे. पण उंचच्या उंच इमारतींच्या जाळ्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेली जागा पालिकेला उपलब्ध करून देता येत नाही. सध्या सुरू असलेली केंद्र ही सुद्धा पालिकेच्या शाळा, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी आहेत, या बाबींकडे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने लक्ष वेधले. मुंबईत मोकळ्या जगेली वानवा असल्याने स्वयंच्छित हवामान केंद्रांना मोठ्या उदरगतीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर अशा केंद्रांच्या तारांचा वापर हा स्थानिक रहिवाशांकडून कपडे वाळव टाकण्यासाठी केला जातो, अशी तक्रारही आहे.

अल्पवयीन मुलीसमोर नग्न होणाऱ्या वडिलांना अटक



■ **कल्याण :** घरात मुली आई नाही पाहून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीसमोर रात्रीच्या वेळेत नमन होऊन अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी घाबरली. तेवढ्यात तिच्या आईचा फोन वडिलांना आला. त्यावेळी मुलगी रडत होती. आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले. घरात नमन अवस्थेत असल्याने सांगितले. या प्रकाराबद्दल मुलीसमोरच्या पती विरुद्ध बुधवार पोलीस ठाण्यात तक्रार केली. पो. दाखल होताच गुन्हा दाखल विकृत चाळे करण्याचा वडिलांना आहे. मार्चमध्ये हा प्रकार पो. ठाणात घडला होता.

याप्रकरणी मुलीच्या अमानपाडा पोलीस ठाण्यात आहे.पोलिसांनी सांगितले, क



मलंग रस्त्यावरील काका
ढाबा परिसरात
एक कुटुंब
राहत. घरात
३६ वर्षांचे
पती आणि
त्यांची
तेवढ्याच
वयाची
पत्नी राहते. त्यांना
एक अल्पवयीन मुलगी आहे.
पती नागपूर येथे शिक्षण घेते. या कालावधीत
घरात अल्पवयीन मुलीचा सांभाळ या
महिलेचा पती करतो. मार्च महिन्यात पती
नागपूर येथे अल्पवयीन मुलीला पतीजवळ
ठेऊन शिक्षणासाठी गेली. मुलीचा योग्यरितीने
सांभाळ करणे हे पतीचे काम होते.

नागपूर येथे असताना पत्नीने आपल्या पतीच्या मोबाईलवर व्हिडिओने संपर्क केला. मुलगी कशी आहे, अशी विचारपूस

केली. आईचा फोन आल्याचे कळल्यावर भेदरलेल्या मुलीने रडण्यास सुरुवात केली. पत्नीला मुलीच्या मोठयाने रडण्याचा आवाज

आला. तिने पतीला मुलगी का रडते असे प्रश्न केले. तिने पतीला मोबाईल मुलीच्या दिशेने फिरवायला सांगितला. त्यावेळी ती दृश्यचित्रफितीमध्ये घाबरलेली आणि खूप रडत असल्याचे दिसले. तिने पतीला मोबाईल मुलीच्या ताब्यात देण्यास सांगितले. मुलीला तिने बाळ्य तु का रड आहेस अशी विचारणा केली. तिने आईला सांगितले, रात्रीच्या वेळेत हातांनी अंगवारील सर्व कापडे काढून टाकले. बोबो! ते बिल्खावर पडून होते. त्या गोष्टीची मला खूप भीती वाटत आहे. त्यामुळे आपण रडत असल्याचे आईला सांगितले. हा सगळा प्रकाश पाहून पीडित मुलीच्या आईला धक्का बसला.

तिने याविषयी पतीची कानउघडणी केली. नागपूर येथून मुलीची आई कल्याणमध्ये आल्यावर तिने बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पती विरुद्ध तक्रार केली. पोलीसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे तपास करत आहेत.

जीएसटी अधिकाऱ्यासह तिघांना २० लाखांची लाच घेताना अटक

■ **मुंबई :** केंद्रीय अन्वेषण विभागाने २० लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये जीएसटी अधिकांसह विशेष समन्वयी अधिकारी आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या तिघांनी यापूर्वी तक्रारदाराकडून ३० लाखांची लाच हवाला मार्फत घेतल्याचे उघडकीस आले आहे. अटकेच्या कारवाईनंतर तिघांच्या मुंबईतील घरासह इतर ठिकाणी या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. या कारवाईमध्ये काही आक्षेपार्ह दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. अटकेनंतर तीनही आरोपींना विशेष सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी एकाला न्यायालयीन तर दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सातारुज येथे जीएसटी कार्यालय असून तिथेच आरोपी अधीक्षक, विशेष समन्वयी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी ४ सप्टेंबरला जीएसटीच्या

एका विशेष पथकाने तक्रारदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना चौकशीच्या नावाने दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडील ५ वाजेपर्यंत तिथि ठेवण्यात आले. त्यानंतर अटकेच्या कारवायची धमकी देत त्यांच्याकडे ८० लाखांची मागणी करण्यात आली. ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना ६० लाख देण्याची तयारी दर्शविली. यावेळी त्यांना त्यांच्या चुलत भावाशी संपर्क साधून त्यांना पेशाची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ३० लाख रुपये हवालामारफत पाठवण्यात आले. ही रक्कम दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

या घटनेनंतर तक्रारदाराने सीबीआय कार्यालयात धाव घेतली. तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगून संबंधित जीएसटी अधीक्षक, विशेष सनदी अधिकारी आणि आणखी एका व्यक्ती विरोधात तक्रार केली.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर घेतलेल्या लाचमधील दुसऱ्या २० लाख रुपयांचा हप्ता घेऊन तक्रारदार पुन्हा त्यांच्या कार्यालयात गेले. यावेळी लाचची ही रक्कम घेताना सनदी अधिकाऱ्यासह आणखी एका व्यक्तीला या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

या दोघांनी जीएसटी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही रक्कम घेतल्याचे तसेच ही रक्कम त्यांना देण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सरकारी या अधिकाऱ्यांनी त्यांना ओशिवरा येथे जीएसटी अधिकाऱ्याकडे पाठवले. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही लाच घेताना अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. लाचग्रणी अटक केल्यानंतर त्या या तिघांनाही विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जीएसटी अधिकाऱ्यांच्या आणि सनदी अधिकाऱ्याला सीबीआय कोठडी तर तिसऱ्या आरोपीला न्यायालयातील कोठडी सुनावण्यात आली.

वसई विरार शहर महानगरपालिका

जा.क्र : वविशम/प्रससी/जाहिरात/११९/२०२४ दिनांक ३०/०८/२०२४

जाहिर नोटीस

वसई विरार शहर महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अधिसूचितल प्रकरण ८ मधील कलम १(१) व १(२) अन्वये व ४६९ च्या नुसार जाहिर नोटीस खालिल मालमत्तेच्या हस्तांतरणासंबंधित वसई विरार शहर महानगरपालिका विभागीय कार्यालय विरार येथे प्राप्त मालमत्ता प्रकरणपरत्वे नोटीसनुसार सदर हस्तांतरण संदर्भात हरकत अगर आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत हितसंबंधाच्या व हरकतीच्या लेखी पुराव्यासह वसई विरार शहर महानगरपालिका विभागीय कार्यालय लेखी स्वरुपात हरकत नोंदवावी.अन्यथा करवसुलीच्या सोयीसाठी हस्तांतरण करून महानगरपालिका याबाबत नोंद घेतली जाईल.

अ. क्र.	दिनांक	अनुसूचित दोन/तीन मधील नोटीसीचा मालमत्ता क्र.	करनिर्धार पुस्तकातील वार्ड क्र.	मालमत्तेचे ठिकाण	मालमत्तेचे स्वरूप	ज्याचे नावे मालमत्ता आहे त्यांचे म्हणजे मालमत्ता विकणा-याचे नाव किंवा अभिहस्तांकन कत्याचे नाव	खरिददाराचे किंवा अभिहस्तांकन करदात्याचे नाव
१	२/७/२०२४	VR०१/७९६/१७	०१	शांती दर्शन अपार्टमेंट, ए विंग, महाराजा कॉम्प्लेक्स जवळ, बायपास रोड	निवासी	डी आर डेव्हलपर्स	रवी देवीदीन गुप्ता व देवीदीन रामदुलार गुप्ता व सुशिला देवीदीन गुप्ता
२	२/७/२०२४	VR०१/७६३/१९	०१	सागर अपार्टमेंट दुसरा मजला रुम नं. २०५ चंदनसार रोड	निवासी	दिपक गोकुळ राठोड व भावना दिपक राठोड	कविता खेमराज भट्ट
३	२/७/२०२४	VR०५/१५२७/२०	०५	पारिजात अपार्ट, रुम नं. ३०३ फुलपाडा रोड, धरणा जवळ	निवासी	सचिन दत्ताराम राणे	रामदास पांडुरंग शेंबडे
४	२/७/२०२४	VR०५/१६३५/३२	०५	ओम साठ गणेश अपार्टमेंट, बि. नं. ४ राजेंद्र नगर फुलपाडा रोड	निवासी	रुपाली तोनावडे	कृष्ण मोहन विजय ठाकुर
५	२/७/२०२४	VR०५/१७१४/११	०५	सत्यगुरु अपार्टमेंट ए विंग, बबन मिश्रा कंपाऊंड, सहकार नगर	निवासी	दिपक दत्ताराम राठोड	धर्मेन्द्र ठाकुर
६	२/७/२०२४	VR०५/१६५९/२७	०५	गोविंद विकास अपार्टमेंट, बि. नं. ७, दुसरा मजला, विकासनगरी	निवासी	सुरेंद्र मनोहर तावडे	चित्रा सुरेंद्र तावडे
७	२/७/२०२४	VR०५/१६४२/१३	०५	साई श्रध्दा अपार्टमेंट, जिवदानी क्रॉस रोड, सहकार नगर	निवासी	साई समर्थ कन्स्ट्रक्शन	घुरन अयोध्या मिश्रा
८	२/७/२०२४	VR०५/१६०५/६	०५	वरद अपार्टमेंट, दुकान नं. ६ रामचंद्र नगर, गांधी चौक, फुलपाडा	निवासी	वरद कन्स्ट्रक्शन	निपुल निखील सरकार व कल्पना निपुल सरकार
९	३/७/२०२४	VR०४/९३६/२३	०४	धान्यलक्ष्मी अपार्ट, रुम नं. बी/२०३ जिवदानी रोड	निवासी	राजेश गोपीनाथ साळवी	आदित्य एकनाथ चिंचवलकर
१०	३/७/२०२४	VR०५/१६४१/२	०५	एकता कंपाऊंड सहकार नगर फुलपाडा रोड	निवासी	उदेश चंद्रकांत शेवडे	महेश काशिनाथ पट्ट्याळ
११	३/७/२०२४	VR०४/८९५/२८	०४	तारा अपार्ट सोना अपार्टच्या पूढे, जिवदानी रोड, तिसरा माळ	निवासी	सुनिल दैलत करंजकर	अनंत नारायण चव्हाण व नामदेव नारायण चव्हाण
१२	३/७/२०२४	VR०४/८९०/१४	०४	पद्मावती अपार्ट, रुम नं-बी-३ जिवदानी रोड, बालाजी नगर	निवासी	प्रफुल चंद्रकांत सावंत व सुचिता प्रफुल सावंत	भगवान रविंद्र सावंत व रेश्मा रविंद्र सावंत
१३	३/७/२०२४	VR३४/२२/१३	३४	देवछाया अपार्ट. नं. २ रुम नं-२	निवासी	अशोक उगा गोहिल	दिनेश उगा गोहील
१४	३/७/२०२४	VR०५/१५८५/२१	०५	साई गणेश अपार्टमेंट, रुम नं-२०४ गांधी फुलपाडा रोड	निवासी	मुनेश्वर मिश्रा	राजेश रामदास कनोजिया व सोनी कुमारी कनोजिया
१५	३/७/२०२४	VR०३/१४६/१६	०३	पशुपतीनाथ सुरम्पार्क बी-५	निवासी	अरव्हॉ एम मुबारक	रुपेश बबन पाटील व बबन बाळू पाटील
१६	३/७/२०२४	VR०५/१४८३/१३	०५	अवध नारायण अपार्ट, रुम नं. २०४ लाल बहादुर शास्त्री मार्ग, फुलपाडा	निवासी	मीनाक्षी ब्रुजभुषण झा	सिमादेवी आनंद मिश्रा व कौशल आनंद मिश्रा
१७	३/७/२०२४	VR०४/८९६/४	०४	उजाला अपार्टमेंट जिवदानी रोड पहिला माळ १०२	निवासी	हरिश रा बैसाणे	रवि ब्रिजकिशोर कश्यप
१८	३/७/२०२४	VR०५/१६४६/५८	०५	साई छाया अपार्ट, सहकार नगर जिवदानी क्रॉस रोड	निवासी	ए ब्रदर्स ग्रुप ऑफ कं	प्रभाकर बापू खोत
१९	४/७/२०२४	VR१९/२१७/३४	१९	ओम साई नगर, बी विंग, रुम नं १७	निवासी	कुमार कुंवर चंद्रकांत	अरुण जनार्दन वामखेडे
२०	४/७/२०२४	VR३०/४४/१४	३०	मोहन अपार्ट	निवासी	रेहमत दाऊत साठे	सानिया अश्रफ कुरेशी व अमरिन शैबाझ सय्यद

(महेशपाटील)

प्र. सहा. आयुक्त
प्रभाग समिती 'सी' चंदनसार
वसई विरार शहर महानगरपालिका

हे साप्ताहिक मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक झ. श्री. डॉ. दिवक मोरेश्वर नाईक यांनी सोमाणी प्रिंटींग प्रेस, कार्यालय झ. गाळा नं. ४, एन.के.इंडस्ट्रीयल इस्टेट, प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेटच्या बाजुला, गेट नं. २, गोंगाव (पूर्व) मुंबई ४०००६३ (महाराष्ट्र), येथे छापून २, राजाराम सी.एच.एस. लिमिटेड, बंदरवाडी, नवघर रोड, भाईदर (पूर्व), जिल्हा ठाणे ४०११०५ (महाराष्ट्र) येथे प्रसिध्द केले. संपादक झ. श्री. डॉ. दिवक मोरेश्वर नाईक, पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांची राहिल, सर्व वाद आणि दावे ठाणे न्यायालयीन कक्षेच्या आधील राहतील. (या वर्तमान पत्रात प्रसिध्द होणा-या बातम्या/लेख/जाहिराती यांची जबाबदारी संबंधीत वार्ताहर, लेखक आणि जाहिरात प्रतिनिधी यांच्यावर राहिल.) भ्रमणध्वनी ८४२४९८९८८. Email ID : policebatmipatra@gmail.com